

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरुन राज्यात सुरु असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमता वाढीस शासनाची मान्यता देण्याबाबत.....

ए.पी.शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,
कासारवडवली, ठाणे

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
शासन निर्णय क्र.टीईएम-२०१६/प्र.क्र.६०/तांशि-४
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२
दिनांक: १७ सप्टेंबर, २०१६.

- वाचा :-** १) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक वेस्टर्न/१-२४५०३९८१३१/२०१५/ईओए, दिनांक ०७.०४.२०१५
२) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक वेस्टर्न/१-२४५०३९८१३१/२०१५/ईओए/कोरीजेंडम-१, दिनांक २८.०८.२०१५
३) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक २/एनजीसी /मान्यता/२०१६/१०७, दिनांक २७.०१.२०१६
४) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक २/एनजीसी /मान्यता/२०१६/८५१, दिनांक २९.०६.२०१६
५) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक २/एनजीसी /मान्यता/२०१६/९१३, दिनांक १८.०७.२०१६

प्रस्तावना :

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून सुरु झालेल्या पार्श्वनाथ चॅरीटेबल ट्रस्टचे, ए.पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कासारवडवली, ठाणे या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संस्थेस उपरोक्त वाचा १) येथील पत्रान्वये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मुदतवाढ (EOA) दिली आहे. त्यानंतर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी उपरोक्त वाचा २) येथील शुद्धीपत्रान्वये सदर संस्थेतील मेकॅनिकल इंजिनिअरींग व सिव्हिल इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत ६० वरुन १२० अशी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सदर मान्यतेस अनुसरुन संचालक, तंत्रशिक्षण यांनी उपरोक्त वाचा ३) व ४) येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे पार्श्वनाथ चॅरीटेबल ट्रस्टचे, ए.पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कासारवडवली, ठाणे या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील मेकॅनिकल इंजिनिअरींग व सिव्हिल इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत ६० वरुन १२० अशी वाढ करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी उपरोक्त वाचा २) येथील शुद्धीपत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून संचालक, तंत्रशिक्षण यांनी उपरोक्त वाचा ३) व ४) येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे पार्श्वनाथ चॅरीटेबल ट्रस्टचे, ए.पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कासारवडवली, ठाणे या संस्थेतील मेकॅनिकल इंजिनिअरींग व सिव्हिल इंजिनिअरींग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत प्रत्येकी ६० वरून १२० अशी वाढ करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदर मंजूरी कायम विना अनुदान तत्वावर राहिल.
- २) प्रस्तुत बाबतीत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल. सदर अभ्यासक्रमासाठी संस्थेचे प्रवेशक्षमता वर नमुद केल्याप्रमाणे राहिल.
- ३) शासनाने विहित केलेल्या तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
- ४) संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण यांचेकडे आवश्यक ती संचीत ठेव संयुक्त खात्यात भरून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
- ५) सदर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमानुसार /पद्धतीनुसार करण्यात येतील.
- ६) शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) ॲक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.
- ७) संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास पूर्णवेळ शिक्षकवृंद व इतर तांत्रिक कर्मचारी शासन नियमाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते इत्यादीबाबत तसेच विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
- ८) संस्थेतील ग्रंथालयास आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.

- ९) रॅगिंग संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.
- १०) याशिवाय संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०९१७१५१३४३५६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(म.मा.मोरवे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय , मुंबई.
३. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई
४. संबंधित संस्था (तंत्र शिक्षण संचालकांमार्फत)
५. अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११० ००१.
६. सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), नवी दिल्ली.
७. विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डींग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई.
८. निवड नस्ती/तांशि-४